## मनपा कर्मचारी पतसंस्थेतर्फे

# मोफत ध्वज वाटप

अहमदनगर, दि.१३ देशाच्या स्वातंत्र्याची ७५ वी साजरी होत आहे. अहमदनगरमहानगरपालिकेने यानिमित्त तयारी केली असून सर्वांनी एकत्रित येऊन अमृत **स्वातंत्र्याचा** मोठ्या महोत्सव उत्साहात साजरा करू. यासाठी मनपा कर्मचारी पतसंस्थेने सुमारे ५०० विकत घेऊन नागरिकांना मोफत वाटप करण्यात येणार मनपा कर्मचारी आहे. पतसंस्थेचे सुरू असलेले कार्य कौतुकारूपद आहे. कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहे. पतसंस्थेने अमृत महोत्सवा निमित्त राबविलेला हा उपक्रम कौतुकार-पद असल्याचे प्रतिपादन मनपा आयुक्त पंकज जावळे यांनी केले. अमृत महोत्सवानिमित्त मनपा कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने नागरिकांना मोफत ध्वज वाटपाचा शुभारंभ आयुक्त डॉ.पंकज जावळे यांच्या हरने करण्यात आला. यावेळी बोलताना चेअरमन अजय कांबळे म्हणाले की, महोत्सवानिमित्त मनपा कर्मचारी पतसंस्थेने सुमारे ५०० ध्वज विकत घेऊन नागरिकांना मोफत वाटप करण्यात येणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे मनपा कर्मचारी पतसंस्थेने सर्व **नागरिकांसमवे**त अमृत महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.

# कचरा वेचकांनी तिरंगा आणि संविधानाची मूल्ये जपत साजरा केला स्वातंत्र्याचा अमत महोत्सव

दि.१३ पुणे, शहराच्या स्वच्छतेची आणि पर्यावरणाची काळजी गेल्या १५ वर्षांपासून घेणाऱ्या कचरा वेचकांनी तिरंगा आणि संविधानाची मूल्ये जपत स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा अमृत केला.

शहरात कचरा वेचकांना संविधान प्रस्ताविका घरी लावता यावी. यासाठी चार हजार संविधान प्रस्ताविकेच्या प्रतीचे वाटप केले. संपूर्ण आपापल्या शहरात, भागांमध्ये र-वच्छच्या कचरा वेचकांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त एकत्र येऊन भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन केले.

देशाला स्वतंत्र होऊन ७५ वर्ष पूर्ण झाली तरी कचरा वेचकांना मूलभूत हक्कांसाठी अजूनही लढा द्यावा लागतो. हे हक्क जपण्यासाठी कचरा वेचक नेहमीच एकत्र येतील आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवतील. आम्हाला बळ देणारा संविधानाचा आधारस्तंभ आम्ही नेहमीच साजरा करू. तिरंग्यासोबत त्यामुळे संविधानिक मूल्यांमुळे आम्हा स्वच्छच्या ३ हजार ८०० कचरावेचक बंधूभगिनींचे आयुष्य बदलले, ती मूल्ये रमरून आम्ही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला, असे स्वच्छ सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षा सुमन मोरे यांनी सांगितले.

#### **SANTOSH FINE - FAB LIMITED**

	Regd. Off.: 112/113, Mittal Estate Bldg., No. 6, An CIN NO : L17112MH1981PLC	025443		0 059.				
STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2022 (₹in Lacs)								
	Quarter Ended				Previous Year Ende			
	Particulars	30.06.22 (Unaudited)	31.03.22 (Unaudited)	30.06.21 (Unaudited)	31.03.22 (Audited)			
1	Income from operations							
	Net sales/income from operations	316.82	406.74	177.19	1315.83			
2	Other Income	0.00	12.07	0.00	12.6			
3	Total Income (1+2)	316.82	418.81	177.19	1328.5			
4	Expenses							
	(a) Cost of materials consumed	162.60	172.40	104.48	636.3			
	(b) Purchase of stock-in-trade	7.61	5.27	1.24	18.4			
	(c) Changes in inventories of finished goods, work-in progress and stock-in-trade	(52.72)	10.90	(39.38)	(29.70			
	(d) Employee benefits expenses	55.11	57.23	36.78	188.5			
	(e) Finance Cost	11.24	14.23	11.18	48.4			
	(f) Depreciation and amortisation expenses	5.34	5.17	5.09	19.8			
	(g) Other expenses	133.82	139.43	71.63	440.3			
	(h) Provision For Impairments	0.00	19.59	0.00	19.5			
	Total Expenses	323.00	424.22	191.02	1341.8			
5	Profit/(Loss) before taxes and extraordinary items (3-4)	(6.18)	(5.41)	(13.83)	(13.3			
6	a) Extraordinary Items	0.00	0.43	0.00	0.4			
•	a) Exactantary none	0.00	0.43	0.00	0.4			
7	Tax Expense	0.00	****	0.00				
	- Income Tax	0.00	0.00	0.00	0.0			
	- Short/(Excess) Provision For Earlier Years	0.00	0.00	0.00	0.0			
	- Deferred Tax	0.00	(3.94)	0.00	(3.94			
	Bolonica Tax	0.00	(3.94)	0.00	(3.94			
8	Profit/(Loss) for the period (5-6)	(6.18)	(1.04)	(13.83)	(8.94			
9	Other Comprehensive Income	(0.10)	(1.04)	(10.00)	(0.5			
J	a) Items that will not be reclassified to profit or loss	0.00	3.16	0.00	3.1			
	b) Income tax relating to items that will not be reclassified	0.00	(0.82)	0.00	(0.82			
	to profit or loss							
	c) items that will be reclassified to profit or loss	0.00	0.00	0.00	0.0			
	d) Income tax relating to items that will be reclassified to profit or loss	0.00	0.00	0.00	0.0			
	Total other Comprehensive Income for the period (a+b+c+d)	0.00	2.34	0.00	2.3			
10	Total Comprehensive Income for the period (7+8)	(6.18)	1.30	(13.83)	(6.60			
11	Paid-up equity share capital	352.46	352.46	352.46	352.4			
	Less: Calls in Arrears (On 305400 Share)	(9.16)	(9.16)	(9.16)	(9.1			
	Net Paid-up Capital	343.30	343.30	343.30	343.3			
12	Face Value of the Share	10.00	10.00	10.00	10.0			
	Earning per share (of Rs 10/- each) (not annualised) :							
	(a) Basic	(0.18)	0.04	(0.39)	(0.19			
	L '. ' _ '. ' .	1 (2)	1	(2.20)	1 1			

The Audit Committee reviewed the above unaudited financial result as on 13th Aug 2022, which has been approved by the Board at their meeting held on same date Limited review of above result has been carried out by the Statutory Auditors of the company

The company has only one reportable segment i.e. manufacturing of "Fabrics", Hence segment reporting as per Ind AS 108 "Operating Segments" is not applicable.

Rs. 9.16 lacs with equal amount of premium is still call in arrears as on 30th June, 2022 Provision for Deferred Tax and Gratuity, have been provided at the end of last quarter of financial year

Previous period's figures have been regrouped and/ or rearranged wherever necessary to make then

BY ORDER OF THE BOARD SANTOSH R.TULSIYAN

PLACE: MUMBAI. DATED: 13.08.2022

(b) Diluted

# 

सीआयएन:एल८५१००एमएच१९७३पीएलसी२८९२०९ **नोंदणीकृत कार्यालय:** फ्लॅट क्र.२, आरडी शाह इमारत, श्रद्धानंद रोड, घाटकोपर रेल्वे स्थानका समोर, घाटकोपर (प.), मुंबई-४०००८६. दूर.:७१९७५६५६

0.04

(0.39)

(MANAGING DIRECTOR)

ई-मेल:info@aspiradiagnostics.com | वेबसाईट:www.aspiradiagnostics.com ३० जून, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

				रुपये लाखात
अ.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही
क्र.		३०.०६.२०२२	३१.०३.२०२२	३०.०६.२०२१
		(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१९७.६५	७८९.०३	१५३.२०
2	कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष			
	साधारण बाबपूर्व)	(१०४.७४)	(५१८.२९)	(१३७.७४)
э	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा विशेष			
	साधारण बाबनंतर)	(१०४.७४)	(५१८.२९)	(१३७.७४)
γ	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा विशेष			
	साधारण बाबनंतर)	(१०४.७४)	(५१८.२९)	(१३७.७४)
ч	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा			
	(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(१०४.७४)	(५१७.३२)	(१३७.७४)
ξ	समभाग भांडवल	८१९.३0	८१९.३०	५१९.३0
૭	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे			
	पुर्नमुल्यांकित राखिव वगळून)	_	_	_
۷	उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनातून)			
	मूळ	(१.२८)	(६.३१)	(२.६५)
	सौमिकृत	(१.२८)	(১৩.১)	(२.६५)

टिप:

- १. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० जन, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० जन, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या आणि कंपनीच्या www.aspiradiagnostics.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १३ ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले

मंडळाच्या वतीने व करिता अस्पीरा पॅथलॅब ॲण्ड डायग्नॉस्टिक्स लिमिटेडकरिता

डॉ. पंकज शाह दिनांक: १३.०८.२०२२ व्यवस्थापकीय संचालक ठिकाण : मुंबई (डीआयएन:०२८३६३२४)

#### SUPREMEX SHINE STEELS LIMITED

(FORMERLY KNOWN AS ICVL STEELS LTD) CIN: L28122MH2011PCL214373

Regd. Office: 1005, 10th Floor, A Wing, Kanakia Wall Street, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai-400093 Tel No: 09769207228, Email: infosupremexshine@gmail.com, Website: www.supremexshinesteels.in

#### Extract of Un-audited Financial Results for the Quarter ended 30<sup>th</sup> June 2022

Rs. In Lakhs (Except EPS) Year Ended **Quarter Ended Particulars** 30.06.2022 31.03.2022 30.06.2021 31.03.2022 (Audited) (Un-Audited) (Audited) (Un-Audited) Total Income from Operations 39.78 2.93 5.25 2. Net Profit / (Loss) for the period (before Tax. (1.77)24.62 (2.36)(11.69)Exceptional and / or Extra Ordinary Items) Net Profit / (Loss) for the period before Tax 24.62 (1.77)(2.36)(11.69)(after Exceptional and / or Extra Ordinary Items) 4. Net Profit / (Loss) for the period after Tax 24.51 (1.77)(2.36)(11.69)(after Exceptional and / or Extra Ordinary Items) Total Comprehensive Income for the period 24.51 (1.77)(2.36)(11.69)(Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income 6. Paid Up Equity Share Capital (FV of Re. 1/- each) 315.4 315.4 315.4 315.4 7. Earnings per Share (of Re. 1/- each ) (a) Basic-Rs 0.0777 (0.0056)(0.0075)(0.0371)(b) Diluted-Rs 0.0777 (0.0056)(0.0075)(0.0371)

Place: Mumbai

Date: 13th August 2022

- 1. The Financial Results have been reviewed and recommended by Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on 13th August 2022. The Financial results for the quarter ended 30th June 2022 have been reviewed by the Statutory Auditors as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulation, 2015 as amended.
- The above is an extract of the detailed format of Quarter Result filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Financial results of the Quarter ended 30th June 2022 are available on stock exchange at BSE www.bseindia.com and on the Company's website www.supremexshinesteels.in
- 3. The financial results are prepared in accordance with the Companies Indian Accounting Standard ("Ind AS") as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder.
- Figures for the Previous period /quarter have been rearranged/re-grouped wherever necessary, to confirm with the figures for the current year/quarter For and on behalf of the Board.

For Supremex Shine Steels Limited (Formerly Known as ICVL Steels Limited) Milan Shah DIN:08163535 Managing Director

#### Ventura Textiles Limited

Regd Office: 121, Midas, Sahar Plaza, J.B.Nagar, Andheri (East), Mumbai - 400 059. Tel.: 022 - 2834 4453 / 75 Fax: 022 - 2835 1974 • CIN: L21091MH1970PLC014865 Website: www.venturatextiles.com • email: mkt2@venturatextiles.co

EXTRACT OF STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE **QUARTER ENDED 30TH JUNE, 2022** 

					(Rs in Lacs)
Sr.		Quarter Ended			Year Ended
No.	Particulars	30/06/2022			31/03/2022
$\Box$		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1.	Total Income from Operations (net)	-	-	-	-
2.	Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	(65.40)	115.69	(82.61)	(163.35)
3.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Extraordinary items)	(65.40)	115.69	(82.61)	(163.35)
4.	Total Comprehensive income for the period (Comprising Profit/	, ,		` ′	·
	(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive income				
	(after tax).	-	-	-	-
5	Reserve Excluding Revaluation Reserves (As per audited balance				
	sheet of previous accounting year	-	-	-	-
6.	Earning Per Share (EPS)				
	Basic and diluted EPS before Extraordinary items for the				
	Period, for the year to date and for the previous year	(0.34)	0.59	(0.42)	(0.84)
	b.Basic and diluted EPS after Extraordinary items for the				
	Period, for the year to date and for the previous year	(0.34)	0.59	(0.42)	(0.84)

Place: Mumbai

Date: 13th August, 2022

The above is an extract of the detailed format of results for the quarter ended onJune 30, 2022 filed the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange website, www.bseindia.com. and the company's ebsite, www.venturatextiles.com

The above results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors in its meeting held on 13th August, 2022.

3. The above unaudited financial results prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS), the provisions of the Companies Act 2013 read with the relevant rules issued there under and guidelines issued by the Securities Exchange Board of India. Figures of the previous periods have been re-grouped and / or re-cast, wherever considered necessary to confirm to the groupings of the current period.

The Ind AS complaint financial results for the Quarter ended 30tth June 30, 2022 has been subjected to limited review

in line with SEBI circular no. CIR/CFD/FAC/62/2016 dated 5th July. 2016. However, the Management has exercised due diligence to ensure that the results provide a true and fair view of the Company's affairs.

On behalf of the Board of Directors P.M. Rao DIN No.00197973 Chairman & Managing Director

**ARROW** 

जाहीर नोटीस याद्वारे सर्वसाधारण जनतेस सूचना देण्यात ये आहे की **तन्ना क्रॅकटेक प्रायव्हेट लिमिटेड** 

(आमचे अशील) याद्वारे असे जाहीर करताव

की सीएसबी बँक लिमिटेड (बँक) यांनी

जिल्हा दंडाधिकारी. रायगड यांचे आदेश

दिनांक १७/0१/२०१९ अंतर्गत मेसर्स न्यूमेव

इंजिनियरिंग कॉर्पोरेशनचे प्रोप्रायटर श्री बलराज

सिंग मंडर यांसकडून कर्जाची परतफेड करण्यात चूक झाल्या कारणाने प्लॉट क्र. एल

९३. तळोजा इंडस्टीअल एरिया. व्हिलेज

तोंडारे, तालुका पनवेल (सदर मालमत्ता) चा

प्रत्यक्ष ताबा घेतला आहे. अशा प्रकारे सीएसबी बँक लिमिटेड यांनी त्यांचे अधिकृत

अधिकारी श्रीमती निशा दामोदरन यांच्य

माध्यमाने नोंदणीकृत डीड ऑफ असाइनमेंट (विक्री प्रमाणपत्र) दिनांक ११/१२/२०२०

(पीवीएल-५/१०२१६/ २०२०) अंतर्गत सदर

मालमत्तेची मेसर्स तन्ना कँकटेक पायव्हेट

वारसाहक्क, शेअर, विक्री, गहाण, हस्तांतर

भाडेपट्टा, ग्रहणाधिकार, प्रभार, भेटवस्तू

माध्यमाने कोणताही नामाधिकार, हक्क

हितसंबंध. दावा असेल तर त्यांनी सदर सचन

प्रसिद्धीच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत

खालील स्वाक्षरीदारांना त्यांच्या खालील नम्

पत्त्यावर लेखी स्वरूपात कळवावे अन्यथा अस

कोणताही दावा, जर असेल, तर तो सोडूर

लॉ वेरिटास वेस्ट

(वकील, उच्च न्यायालय)

कार्यालय क्र. १०६, १ला मजला, दामोदर

निवास टीबीजेड ज्वेलर्स समोर बी केबिन

ऑफ गोखले रोड. ठाणे (प). मंबई ४००६०१

ईमेल : lawveritasmumbai@gmail.com

दिला असल्याचे मानले जाईल

पोट-भाडेपट्टा, ग्रहणाधिकार उत्तराधिकार किंवा अन्यथा कोणत्याही

लिमिटेड यांच्या नावे विक्री केली आहे. सर्व व्यक्ती ज्यांचा सदर मालमत्ते मध्ये

#### ॲरो ग्रीनटेक लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : १/एफ, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०० ०५३. दूर. : ०२२ - ४०७४ ९००० फॅक्स : ०२२- ४०७४ ९०९९ सीआयएन : L21010MH1992PLC069281

दि. ३०.०६.२०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

(रु. ००० (ईपीएस वगळता

	तपशील	स्थायी				एकत्रित			
अ. क्र.		तिमाहीअखेर			वर्षअखेर	तिमाहीअखेर			वर्षअखेर
		३०.०६.२०२२	38.03.2022	३०.०६.२०२१	39.03.7077	३०.०६.२०२२	38.03.7077	३०.०६.२०२१	39.03.7077
		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	९७,५५२	५९,१८५	४०,६७१	३,०९,३८१	१,२४,४७३	५०,९१८	१,५५,९१६	३,५३,५५६
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बार्बीपूर्व)	(३२,९६०)	(३६,३१९)	(८,८१९)	(२९,८४८)	(४९,५११)	(५८,२६५)	७,०९६	(१,१०,०३६)
ş	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबींपश्चात)	(३०,५५२)	(२२,८०६)	(७,६८७)	(१७,१००)	(४५,४२७)	(४३,२४६)	९,११८	(९२,६३३)
8	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	(३०,५२५)	(२३,०४७)	(৬,५७१)	(१६,९९३)	(५४,५१४)	(४५,२६८)	१५,३२०	(९५,९१९)
ų	समभाग भांडवल	१,४०,८७९	१,४०,८७९	१,४०,८७९	१,४०,८७९	१,४०,८७९	१,४०,८७९	१,४०,८७९	१,४०,८७९
ξ	अन्य समभाग, पुनर्मूल्यांकन राखीव वगळता				४,४४,६५१				६,०६,०४३
b	प्रतिशेअर उत्पन्न (अपवादात्मक बाबीपूर्व) (प्रत्येकी रु. १०/-)								
	मूलभूत /सौम्यीकृत	(२.१७)	(१.६२)	(०.५५)	(१.२१)	(3.22)	(३.०५)	૦.५५	(६.६२)
۷	प्रतिशेअर उत्पन्न (अपवादात्मक बाबीपश्चात) (प्रत्यकी रु. १०/-)								
	मूलभूत /सौम्यीकृत	(२.१७)	(१.६२)	(०.५५)	(१.२१)	(३.२२)	(३.०५)	૦.५५	(६.६२)

- वरील निर्देशित निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पनरावलोकन करण्यात आले असन संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. १३.०८.२०२२ रोजी आयोजित सभेत त्यांची पदनोंदणीकरण्यात आल आहे तसेच वैधानिक लेखापरीक्षकांद्वा
- वरील तपशील हा सेबी (सुचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाच सारांश आहे. तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट अर्थात www.bseindia.com व www.nseindia.com वर

ॲरो ग्रीनटेक लि सही/-

देनांक : १३.०८.२०२२

शिल्पन पटेल अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

## SVP GLOBAL TEXTILES LIMITED

Formerly Known as SVP Global Ventures Limited

Regd. Off.: 97, Maker Tower 'F', Cuffe Parade, Mumbai- 400005, Maharashtra, India TEL: 022-40290011; E-mail: contact@pittie.com; Website: www.svpglobal.co.in

ONE OF INDIA'S LARGEST MANUFACTURERS AND EXPORTERS OF COTTON AND SYNTHETIC YARN

**Extract of The Standalone and Consolidated Un-audited Financial Results** For the Quarter Ended 30th June, 2022

Consolidated Quarter ended Corresponding 3 Months Ended in the Previous Year Ended **Particulars** <u>Previous Yea</u> No. 30.06.2021 30.06.2022 31.03.2022 (Un-audited) (Un-audited) (Audited) Total Income from operations 28.048.45 41185.83 177838.44 2 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) -3715.29 3918.71 7136.21 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) -3715.29 3918,71 7136,21 Net Profit / (Loss) for the period after tax -3715.29 3918.71 7128.97 (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period -3715.29 3918.71 7178.71 **Equity Share Capital** 1265.00 1265.00 1265.00 Reserves (excluding Revaluation Reserve ) as shown in Audited Balance Sheet of previous year 56897.14 95580.82 95580.82

(₹ in Lakhs)

5.67

5.67

3.10

3.10

-2.94

-2.94

(₹ in Lakhs)

	Standalone					
Particulars	Quarter ended	Corresponding 3 Months Ended in the Previous Year	Previous Year Ended			
	30.06.2022	30.06.2021	31.03.2022			
	(Un-audited)	(Un-audited)	(Audited)			
Total Income from operations	2029,52	2740,26	11942,03			
Net Profit / (Loss) for the period						
(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-195.09	111.64	127.40			
Net Profit / (Loss) for the period before tax						
(after Exceptional and/or Extraordinary items)	-195.09	111.64	127.40			
Net Profit / (Loss) for the period after tax						
(after Exceptional and/or Extraordinary items)	-195.09	111.64	129.80			
Total Comprehensive Income for the period	-195.09	111.64	130.52			
Equity Share Capital	1265.00	1265.00	1265.00			
Reserves (excluding Revaluation Reserve ) as shown in						
Audited Balance Sheet of previous year	8001.18	7908.61	7908.61			
Earnings Per Share (of 1/- each) for						
Basic and Dilluted before extraordinary item (Rs.)	-0.15	0.09	0.10			
Basic and Dilluted after extraordinary item (Rs.)	-0.15	0.09	0.10			
	Total Income from operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of previous year Earnings Per Share (of 1/- each) for Basic and Dilluted before extraordinary item (Rs.)	Total Income from operations   2029.52   (Un-audited)	Particulars   Quarter ended   Corresponding 3 Months Ended in the Previous Year   30.06.2022   30.06.2021   (Un-audited)   (			

Notes:

Place: Mumbai

Date: 12.08.2022

(i)

Earnings Per Share (of 1/- each) for

Basic and Dilluted before extraordinary item (Rs.)

Basic and Dilluted after extraordinary item (Rs.)

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved at the meeting of the Board of Directors held on 12th August, 2022. 2 "This statement has been prepared in accordance with the Companies(Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND AS), precribed under"
- section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent applicable. "The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI
  - "(Listing Obiligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com and on Company's website i.e. www.svpglobal.co.in.

For SVP GLOBAL TEXTILES LIMITED

Sd/-**Chirag Pittie** Director DIN: 00117368

4 The figures of the previous period/year have been regrouped /recast wherever considered necessary.